

वृत्तपत्रीय निवेदन

सैनिक कल्याण विभाग आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून 'सेना ध्वज दिन' साजरा

पुणे, 8 डिसेंबर 2021 : सैनिक कल्याण विभाग आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यातर्फे दि. 7 डिसेंबर 2021 रोजी सशस्त्र सेना ध्वज दिन बँकेचे मुख्य कार्यालय लोकमंगल, पुणे येथे आयोजित करण्यात आला. श्री. प्रमोद बबनराव यादव, भा.प्र.से., संचालक, सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य हे या समारंभाचे प्रमुख अतिथी होते. त्यांच्यासोबत कर्नल आर. आर. जाधव, सैनिक कल्याण प्रशासन विभाग, श्री. पी. आर. खटावकर, सरव्यवस्थापक, वसुली व विधि विभाग, श्री. विवेक घाटे, सरव्यवस्थापक तणावग्रस्त मालमत्ता व्यवस्थापन विभाग, श्री. एम. ए. काबरा, सरव्यवस्थापक, प्राधान्य कर्ज विभाग, श्री. आर. एस. बन्सल, सरव्यवस्थापक, मानव संसाधन विभाग, कॅप्टन रवी नायर, उप सरव्यवस्थापक, कॉर्पोरेट सेवा विभाग आणि मेजर राधेश्याम, सहाय्यक सरव्यवस्थापक व मुख्य सुरक्षा अधिकारी हे कार्यक्रमास उपस्थित होते.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या पुणे विभाग व मुख्य कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने रु. एक लक्ष पंधरा हजार रुपयांची रक्कम ध्वजदिनाच्या दिवशी प्रदान केली आणि बँक ऑफ महाराष्ट्राच्या वतीने सरव्यवस्थापकांकडून ही रक्कम श्री. प्रमोद बबनराव यादव, भा.प्र.से., संचालक, सैनिक कल्याण विभाग यांनी बँक ऑफ महाराष्ट्रने या उदात्त कामासाठी केलेल्या कामाची दखल घेऊन बँक ऑफ महाराष्ट्रने महाराष्ट्र राज्य, सैनिक कल्याण विभागासाठी केलेल्या मदतीबद्दल बँकेचे कार्यकारी संचालक श्री हेमंत टम्टा यांचे आभार मानले. तसेच बँकेचे कार्यकारी संचालक श्री. ए. बी. विजयकुमार यांनी हा समारंभ आयोजित

करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचे आभार मानले व बँक ऑफ महाराष्ट्र आणि सैनिक कल्याण विभाग यांच्यातील दीर्घकालीन बँकिंग संबंधांची प्रशंसा केली.

श्री. आर. एस. बन्सल, सरव्यवस्थापक मानव संसाधन विभाग यांनी सैनिक कल्याण विभागातील उपस्थितांचा सत्कार केला. सरव्यवस्थापक श्री. पी. आर. खटावकर आणि श्री. ए. एम. काबरा यांनी सेनादल परिवाराचे कष्ट आणि त्याग यांचा उल्लेख करून कार्यरत आणि निवृत्त सैनिकांचे त्यांची निष्ठा, धैर्य आणि देशाच्या संरक्षणाप्रती बांधिलकी याबद्दल आभार मानले. मेजर राधेश्याम सहाय्यक सरव्यवस्थापक आणि प्रमुख सुरक्षा अधिकारी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि कॅप्टन रवि नायर, उप सरव्यवस्थापक कॉर्पोरेट सेवा यांनी आभारप्रदर्शन केले.
